

**B.A. (PHYSICAL EDUCATION) SEM – III (CBCS - 2015
COURSE) : WINTER - 2017
SUBJECT : METHODS OF TEACHING IN PHYSICAL EDUCATION**

Day : **Tuesday**
Date : **07/11/2017**

Time : **10.00 AM TO 01.00 PM**
Max. Marks : **60**

W-2017-0476

N.B.

- 1) All questions are **COMPULSORY**.
- 2) Figures to the right indicate **FULL** marks.

Q.1 Explain the meaning of teaching and officiating in Physical Education **(12)**

OR

Write the factors affecting teaching method in Physical Education.

Q.2 Write the techniques of presentation in personal preparation. **(12)**

OR

Explain the techniques, formation of command in class management.

Q.3 Write the qualification and qualities of a coach. **(12)**

OR

Give the list of teaching method in Physical Education and explain any three of them.

Q.4 Explain the fundamental skill of cricket and kabaddi. **(12)**

OR

Explain the fundamental skill of Kho-Kho and Volley ball.

Q.5 Write short notes on **ANY THREE**: **(12)**

- a) Recitation method
- b) Presentation
- c) Yogasana
- d) Lesson plan

* * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- २) उजवीकडील अंक गुणांचा निर्देश करतात.

प्र.१ शारीरिक शिक्षणातील अध्यापन व मार्गदर्शन याचा अर्थ स्पष्ट करा. (१२)

किंवा

शारीरिक शिक्षणातील अध्यापन पद्धीधर परिणाम करणारे घटक लिहा.

प्र.२ वैयक्तिक तयारीमध्ये प्रस्तुतीकरणाचे तंत्र लिहा. (१२)

किंवा

वर्ग अध्यापनात तंत्र, संरचना आणि आज्ञा स्पष्ट करा.

प्र.३ मार्गदर्शकाचे गुण आणि पात्रता लिहा. (१२)

किंवा

शारीरिक शिक्षणातील अध्यापन पद्धतीची यादी देऊन त्यापैकी कोणतेही तीन स्पष्ट करा.

प्र.४ कबड्डी आणि क्रिकेट खेळातील मुलभूत कौशल्ये स्पष्ट करा. (१२)

किंवा

खो-खो आणि व्हॉली बॉल या खेळाची मुलभूत कौशल्ये स्पष्ट करा.

प्र.५ टीपा लिहा. (१२)

- अ) कथन पद्धती
- ब) प्रस्तुतीकरण
- क) योगासने
- ड) पाठाचे टाचण

* * * *